

March 22, 2019

The Secretary, Bombay Stock Exchange Limited, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400001

**Scrip Code: 507552** 

<u>Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/ Madam

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice published in the Newspapers viz. - "The Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi) viz.-March 22, 2019, informing about the Extra Ordinary General Meeting of the Company scheduled to be held on Friday, April 12, 2019.

You are requested to take note of the same.

Thank you.

Yours faithfully

For FOODS AND INNS LIMITED

RANDEEP KAUR Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above

#### PUBLIC NOTICE

My Client's are investigating the title of all - that piece or parcel of land, premises, hereditaments adm. about 2380 square meters, bearing old Survey No.466, Hissa No.1, New Survey No.146, Hissa No.1, lying and being and situated at the Revenue Village of Navgarh / Bhayandar, Taluka, Registration Sub-District and District Thane/ Bhayandar, within the limits of the Village Panchayat of Bhayandar, hereinafter referred to as the SAID PROPERTY.

Any person/s having any claim, right, title and interests of whatsoever nature in respect of the SAID PROPERTY, is hereby required to make the same known to the undersigned at the address given herein below, in writing along with the certified true copies of the documents in support of such claim within FIFTEEN DAYS from the publication of this notice failing which my client will proceed with the further and the claim if any shall be deemed to have been waived.

Mrs. Nilam Santosh Pawar Advocate High Court D-402, Pleasant Park, Santoshi Mata Rd., Nr. Dahisar Bridge, Dahisar (W), Mumbai - 68.

#### PUBLIC NOTICE

Place: Mumbai

Sr. Title

Date: 22/03/2019

NOTICE is hereby given to the public in general and more particularly to the person(s) in the film-trade that our client is in the process of acquiring sole and exclusive right to dub and subtitle the following 43 (forty-three) cinematograph feature films (collectively referred to as the 'Films') in all Indian and foreign languages and dialects (excluding Tamil, Telugu, Malayalam and Kannada) and to disseminate, broadcast, transmit, diffuse, store, exhibit, distribute, telecast, re-transmit, re-distribute, re-broadcast, simulcast, integrate, edit, etc., multiple times, the dubbed and / or subtitled versions of the Films and / or any part thereof on a standalone basis or integrated with other films / audio-visual content across all electronic means, platforms, media, modes, methods, technologies, devices and formats of distribution, whether analog or digital, whether airborne, shipborne or surface transport, including, but not limited to all forms of free and pay television, satellite television broadcasting, cable television, terrestrial television, home video, video grams, video cassettes, video tapes, video compact disc, digital versatile disc, laser disc, blu-ray DVD disc, high definition DVD, hard disc, flash drive, microchips, memory cards, video mobile chips, iPod and all such other forms of data storage devices either now known or that may be developed in the future as a result of technological advancement or otherwise, karaoke, electronic video projection rights, etc.; direct to home (DTH), internet, convergence devices, internet protocol television, mobile including streaming and downloading, telecom, all kinds of all on-demand rights including, pay-per-view, pay-per-day, free-to-air, direct-to-home, near video-ondemand, subscription video-on-demand, transactional video-on-demand, advertising video-on-demand, free video-on-demand and all kinds of on-demand services, wireless transmission, linear and non-linear transmission, headend-in-the-sky; right to promote, market, advertise, cross-market, cross-promote, cross-merchandise the Films, procure commercial tie-ins, product placement, clip rights of songs & scenes (both audio and visuals), hotel & commercial establishment rights all digitized format rights, image and imaging rights, all movie and movie character based game development rights, all computer games rights, etc. (collectively referred to as 'the Rights') along with rights to further assign the Rights as mentioned herein, for a perpetual period of time and for the worldwide territory:

Sr. No.	Title	Cast	Director	Release Year	Original Language	
1.	20 Va Satabdam Babu Mohan,		Kodi Ramakrishna	1990	Telugu	
2.	Muddula Menalludu	Suman, Lizi Nandakumari Balakrishna,	Kodi Ramakrishna	1990	Telugu	
3.	Neti Siddhartha	Vijayashanthi Nagarjuna, Shobana	Kranthi Kumar	1990	Telugu	
4.	. Kodukulu Sai Kumar, Sanghavi,		Vijaya Bapineedu	1998	Telugu	
5.	5. Murali Krishnudu Nagarjuna, Rajani,		Kodi Ramakrishna	1988	Telugu	
6.	Sankaravam	Mohan Babu Krishna, Mahesh Babu,	Krishna	1987	Telugu	
7.	Magadheerudu	Bhanupriya Chiranjeevi, Jayasudha	Vijaya Bapineedu	1986	Telugu	
8.	Mannemio Monagadu	Arjun, Vennela	Kodi Ramakrishna	1986	Telugu	
9.	Lady James Bond	Silk Smitha, Jaggu	P. Chandrashekhar Reddy	1980	Telugu	
10.	Maa Pallelo Gopaludu	Arjun, Purnima, Maruti Rao	Kodi Ramakrishna	1985	Telugu	
11.		Bhanuchander, Silk Smitha	P. Chandrashekhar Reddy	1985	Telugu	
12.	Mahanagaramio Mayagadu	Chiranjeevi, Vijaya Santhi	Vijaya Bapineedu	1984	Telugu	
13.	Daku Chandi Rani	Suman, Kavitha	P. Chandrashekhar Reddy	1987	Telugu	
14.	Maga Maharaju	Chiranjeevi, Suhasini Maniratnam	Vijaya Bapineedu	1983	Telugu	
15.	Sivudu Sivudu Sivudu	Chiranjeevi, Radhika Sarathkumar	A. Kodandarami Reddy	1983	Telugu	
16.	Nyayam Kavali	Chiranjeevi, Radhika Sarathkumar	A. Kodandarami Reddy	1981	Telugu	
17.	Prema Sallapam	Shakeela, Reshma, Hema	Ajith	2002	Malayalan	
18.	Mazhavilkoodaram	Rahman, Annie, Silk Smitha	Sidique Shameer	1995	Malayalan	
_	Pathinaram Prayathil	Bhavana,Usman	Baboos	1995	Malayalan	
20.	<ol> <li>Simhadwani Suresh Go Kavitha Ra</li> </ol>		K.G. Rajasekharan	1992	Malayalan	
	Nilgiri	Mammotty, Madhoo	I.V. Sasi	1991	Malayalan	
22.	22. Lal Salam Mohanlal, Geetha, Kavitha Ran		Venu Nagavally	1990	Malayalan	
23.	*	Mammotty, Rekha	Hariharan	1990	Malayalan	
24.	Sangham	Mammotty, Seema, Saritha	Joshiy	1988	Malayalan	
25.		Vinayaka Raj, Maria, Sajani	Vidhya	1984	Malayalan	
26.	Chuvannappol	Mammotty, Mohanlal	J. Sasikumar	1983	Malayalan	
27.	109 0	Raghuvaran, Rohini	N. Sundaram & P. N. Menon P. N. Sundaram and Vijay Anand	1982	Malayalan	
28.	Kolilakkam	Jayan, Sumalatha		1981	Malayalan	
29.	Ullathil Nalla Ullam	Vijayakanth,Radha	Manivannan	1988	Tamil	
30.	Rajavin Parvaiyile	Vijay, Ajith Kumar, Indraja	Janaki Soundar	1995	Tamil	
31.	Chinna Muthu	Radha Ravi, Asha	Shanmuga Sundaram	1994	Tamil	
	Indhu	Pradhudeva, Roja	Pavithran	1994	Tamil	
	Thendral Varum Theru Chinna Kannamma	Ramesh,Aravind, Kasthuri Suhasini	N.G.Gowri Manohar R.Raghu	1994	Tamil Tamil	
Maniratnam, Gowthami		Maniratnam,	Tr. Hagitu	1330	101111	
_	Innisai Mazhai	Neeraj, Sangeetha	Shobha	1992	Tamil	
	Idhaya Vaasal	R. Sarathkumar, Meena	Chandranath	1991	Tamil	
1000	Vazhkkai Vinu Chakravarthy, Chakkaram Gautami		Manivannan	1990	Tamil	
	Rajanadai Dharmathin Thalaivan	Vijayakanth,Seetha Rajinikanth, Suhasini Maniratnam	S.A.Chandrasekar S.V.Muthuraman	1989 1988	Tamil Tamil	
200	Ganam Courtar Avargale	Sathyaraj, Ambika	Manivannan	1998	Tamil	
41.	Oru Iniya Udhayam Guru	Vijayakanth,Amala Kamal Haasan, Sridevi	R.Selvam I.V.Sasi	1986 1980	Tamil Tamil	
43.	Allaudinaum Arputha Vilakkum	Kamal Haasan, Rajinikanth, Sripriya	T. R. Raghunath	1979	Tamil	

Any person, firm or entity having any claim(s) and / or any objection(s) of whatsoever nature against the acquisition of the rights aforementioned by our client, by way of inheritance, bequest, partition, gift, assignment, pledge, charge, mortgage, lien, license, sale, transfer, reservation, litigation and / or any other encumbrance of any kind, is hereby required to intimate their claim(s) in writing, along with documentary evidence in support thereof, to the undersigned at the address mentioned below within 7 (seven) days from the date hereof, failing which, they shall be deemed to have given up, relinguished, released, waived or abandoned such claim(s) or objection(s), if any, and the same shall not be binding on our client.

22nd March 2019

Mumbai

Sunil Zalmi MZD Legal Consultancy, Advocates,

Nariman Point, Mumbai - 400 021.

Partner, 1202, 12th Floor, Regent Chambers, Jamnalal Bajaj Marg,

#### NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

#### **⊞ HDFC**

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Registered Office: Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. Investor Services Department: Ramon House, 5th Floor, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation. Churchgate, Mumbai 400 020. Email: investorcare@hdfc.com CIN: L70100MH1977PLC019916

Housing Development Finance Corporation Limited (HDFC) has received requests along with appropriate indemnities and affidavits for issue of duplicate share certificate(s) in lieu of original share certificate reported as lost/misplaced by the following Shareholder(s):

Sr. No.	Folio No.	Name of the Shareholder	No. of Equity Shares of ₹ 2 each	Share Certificate No.	Distinctive Nos.
1	R0054012	Rajib Panja Kalpana Panja	1000	13413	18503271-18504270
2	'00083956	Kantilal Manilal Desai Bharat Kantilal Desai	50	2429	1767001-1767050

Any person who has any claim on the said equity shares or objection to the issue of duplicate share certificate(s) in lieu of the share certificate reported as lost/misplaced as mentioned above, is requested to communicate his objection in writing to the Investor Services Department of HDFC at the abovementioned address, within Seven (7) days from the date of this Notice, failing which HDFC shall proceed to issue duplicate share certificate(s). Any person dealing with the original Share Certificate as mentioned above after expiry of the said notice period shall be doing so at his/her own risk and HDFC shall not be responsible for the same.

> For and on behalf of HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD

Ajay Agarwal Place: Mumbai Company Secretary Date: 19.03.2019 FCS: 9023

## **Corporation Bank**

cost & expenses.

(A Govt. of India Undertaking) Mumbai Central Branch Ground Floor, Bhojwani Mansion 24, Marathas Mandir Marg, Mumbai Central Mumbai 400 008

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable roperty mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Corporation Bank (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below for recovery of dues as mentioned hereunder to Corporation Bank from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve

Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder: Branch Mumbai Central Branch (115) name and Ground Floor, Bhojwani Mansion 24, Maratha Mandir Marg, Mumbai Central, Mumbai - 400 008. address Branch Head: Mrs Sanchita Pednekar

Contact : 9819785862 Tel No.-022-23006970/23052472 Name of the Borrower: Mrs. Deepti Rohit Vaidya Rs. 14,12,332/as on 31.07.2012 Co-Borrower: Mr. Rohit Ramakant Vaidya with further interest,

Reg. Add: - 273/71, Mapla Mahal, 3rd Floor, Room No.71, J.S.S. Road, Thakurdwar Girgaon, Mumbai 400004 Mr. Ramakant C Vaidya Address: 273/71, Mapla Mahal, 3rd Floor, Room No.71, J.S.S. Road, Thakurdwar

Property: Shop no. A-12, Ground Floor, Central Facility Building No. 2, APMC Market - 2, Plot No. 13, Sector 19, Turbhe, Village Vashi, Navi Mumbai – 400703, Taluka & District Thane, Maharashtra, built up Area:- 403 Sq.ft.

Property Owner : Mr. Ramakant C Vaidya :12.04.2019 At 11.45 a.m. Date & Time of E-Auction Reserve Price : Rs.92.69Lakhs Earnest money to be deposited : Rs.9.27Lakhs Date of Demand Notice :31.07.2012 Date of Possession : 27.08.2013 (under Constructive possession)

Girgaon, Mumbai 400004

For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://corpbank.com/sites/default/files/corpbankpage-files/tender/deepti\_rohit\_vaidya.pdf

Date: 19.03.2019 **Authorized Officer** Place: Mumbai Corporation Bank

#### COSMOS BANK Mumbai Regional Office: Horizon Building, 1st Floor, Ranade Road & Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (West), Mumbai 400 028. Phone No. 022- 24476008/12/54/57/58

#### **E-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002** E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower Company, Directors and Guarantors that the below described immovable property charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of The Cosmos Co.Op. Bank Ltd., will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on 23.04.2019 from **12.00 noon to 1.00 pm** with unlimited extension of 5 minutes each for recovery of Rs. 20,99,77,429.71 as on 30.12.2017 + Further Interest thereon due to the The Cosmos co-op. Bank Ltd from M/s. Nectar Prints Pvt Ltd. (Borrower Company) and Directors & Guarantors:- 1) Mr. Abid Ali Shaikh 2) Mrs. Nazneem Khatu Abid Ali Shaikh, 3) Ms. Naveem Naaz Shaikh. The reserve price will be Rs. 19,50,00,000/- (Rupees Nineteen Crores Fifty Lakhs only) and the earnest money deposit will be Rs. 1,95,00,000/- (Rupees One Crore Ninety Five Lakhs only).

#### **Description of Immovable Property**

All that piece and parcel of singular industrial unit no. 4, adm carpet Area 7155.35 sq.ft. situated on the ground floor of the industrial Building (Constructed in 1964) and known as Murlimal Shrikrishnadas Compound having height maximum 35 ft. 5 inches, and minimum of 20 ft. 10 inches having Municipal Assessment no. 3682 (1)/37-A situated on the property bearing CTS Nos. 407, 407B, 407 (1 to 4), 562, 562 (1 to 11) of Village Kanjur, Bhandup, Mumbai in the Registration District and Sub District of Mumbai City & Mumbai Suburban District and within Limits of Greater Mumbai Municipal Corporation together with 25.12% undivided interest appurtenant to the said industrial unit in the common areas and facilities and Toilet facilities (as defined in Section 3 (f) r/w. section 6 of the Maharashtra Apartment owners Act of 1970) and 25.12 % of the undivided interest in the limited common area and facilities as defined in section 3 (n) of the Maharashtra Apartment, owner Act of 1970) with right of ways easement and parking made available to said Unit.

Note :- 1) For inspection of Subject property will be on 05.04.2019 & 16.04.2019 between 11.00 A.M. To 5.00 P.M.

2) EMD forms are available with Authorised Officer and for EMD payment details please contact Authorised Officer.

For detailed terms & conditions of the sale is available with the Bank Website i.e

https://www.cosmosbank.com.or.https://cosmosbank.auctiontiger.net.

**Authorised Officer** Date: 22.03.2019 The Cosmos Co-operative Bank Ltd. |Place: Mumbai

BANK LTD. (Multi State Scheduled Co-op. Bank) | Email : apnabank@vsnl.com, Website : www.apnabank.co.in

आपि भागनं-अपि क्रेंड

REGD. OFFICE: Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014. APNA SAHAKARI | REGD. OFFICE : Apna Bazar, 106-A, Naigaon, Mumbai - 400 014 Mumbai - 400 012. Tel. 022-2416 4860 / 2410 4861- 62/2411 4863, Fax 022 -24104680

#### POSSESSION NOTICE

Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank) under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section 13(12), issued Demand Notice dated January 04th, 2019 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower – M/s. Reliance Wine Mart - Mr. Manoj Gidharam Punjabi ( Borrower / Proprietor / Mortgagor ), Mrs. Bhavana Manoj Punjabi. ( Guarantor / Mortgagor ), Mr. Jaipal Gopichand Chhatani. ( Guarantor ), Mr. Rohesh Manoj Punjabi. ( Guarantor ), Mr. Vinay Krishna Shetty. ( Guarantor ) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 1,28,39,041.14 (Rupees One Cror Twenty Eight Lakh Thirty Nine Thousand Forty One and Paise Fourteen Only) as on December 31st, 2018 together with further interest thereon with effect from January 01st, 2019 onward until the date of payment, within

60 days from the date of the said Notice. The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules on this March 16th 2019.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd.( Multi State Scheduled Co-Op. Bank.) for an amount of being Rs. 1,28,39,041.14 (Rupees One Cror Twenty Eight Lakh Thirty Nine Thousand Forty One and Paise Fourteen Only) as on December 31st, 2018 together with further interest thereon with effect from January 01st ,2019 onward until the date of payment

The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec. 13 of SARFAESI Act in respective of time available to redeem secured assets.

#### DESCRIPTION OF THE IMMOVABLE & MOVABLE PROPERTY

- Flat No. 202, 2nd Floor admeasuring about 950 sq. fts. Of the building known as Devki Palace constructed on Block No. A-194, Room No. 387, bearing Sheet No. 42, Municipal ward no.50, CTS No. 23408 situated at Ulhasnagar - 4, Dist - Thane which is bounded as under :-
- Towards East: Room No. 338, BRK No. A-194 Ulhasnagar 4 Towards West: Open Plot Towards North :- common road Towards South :- Block No. A-181, UNR -4 All that piece and parcel of the commercial premises known as GBP shop No. 11 admeasuring about 411 Sq. ft. situated at O.T. Section, under Municipal Ward No. 43, Khata No. 1087/992 & Srl No. 1108,

situated at Ulhasnagar - 4, Dist - Thane. Which is bounded as under :-Towards East:-Passage Towards West :- Entrance of Property Towards North :- Shop No. 10 Towards South :- Shop No.12

Date: 16.03.2019 Place: Ulhasnagar

Authorized Officer, Apna Sahakari Bank Ltd. Multi State Scheduled Co-Op.



#### **E-TENDER-NOTICE (N-94)**

Following Tenders are published on http://sets.mahagenco.in

Sr. E-Tender No. No.		Subject	EMD / Estimated Value	
1 660MW/AHP T-908/83049		Procurement of 350 NB MSERW pipes required for AHP, 3X660MW, KTPS KORADI.	RS.52328/- Rs.4882824/-	
2	660MW/EM&T T-909/83067	Supply of spares for ESP control system installed at 3X660MW,KTPS, KORADI.	RS.51567/- Rs.4806700/-	
3 660MW/CHP T-910/83069				
4	660MW/CHP T-911/82268	Procurement of Bearing Blocks for conveyor pulleys in CHP 3 X 660 KTPS, Koradi.	RS.9613/- Rs.611398/-	
5	660MW/OS T-912/83053	Biennial (2 years) contract for Maintenance/Repair of 3 nos. RO systems installed at 3X660 MW, KTPS, Koradi.	RS.8595/- Rs.509592/-	
6	210MW/ODP T-913/82735	Procurement of knife gate / plate valve assembly, size: 250 NB, for KTPS, Koradi.	RS.5540/- Rs.204000/-	
7	660MW/EM&T T-914/83085	Annual Maintenance Contract of Air Conditioners installed at 3X660MW, KTPS, Koradi.	RS.17366/- Rs.1386675/-	
8	660MW/TM T-915/83103	Procurement of Fire Resistant Fluid FYRQUEL EHC-N for EH Governing Oil and HPLP Bypass HPSU System at 3X660MW KTPS Koradi urgently on open tender basis.	RS.46150/- Rs.4265087/-	
9	210MW/CIVIL T-916/83083	The work of providing and laying Bituminous Carpet over existing cement concrete road in front of U-1 to U-7 at KTPS, Koradi.	RS.10476/- Rs.697668/-	
10	660MW/CIVIL T-917/83126	Maintenance contract of carpentry and structural works / fabrication in various buildings and structures at all levels and Locations in Power House area (as and when required basis) in 3x660 MW TPS Koradi. (2018-19)	RS.24907/- Rs.2140764/-	

Vendors are requested to register their firms for e-tendering . For more details log on to website. http://sets.mahagenco.in CHIEF ENGINEER (O&M) MAHAGENCO, KTPS, KORADI

#### OSB STATE BANK OF INDIA

SMECC Vashi, Central Facility Building-2, Phase II, Market II, Sector 19, Vashi, Navi Mumbai - 400 705.

#### SYMBOLIC POSSESSION NOTICE

A notice is hereby given that the under mentioned Borrower(s) has defaulted in the repayment of principal and interest of the loan facility obtained by them from the Bank and the loan has been classified as Non Performing Asset (NPA) The notice was issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses. The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property/ies described herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with rule 8 on this 14 day of March of the year 2019.

The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the State Bank of India. The Borrower's attention is invited to Provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Name & Address of the Borrower / Partners/ Guarantors / Mortgagors	Description of the property mortgaged/ charged	Date of Notice	Date of NPA	Amount Outstanding
Borrower: M/S Shree Sadguru Krupa Transport, Prop., Mrs. Shraddha M Chavan EWS C/14, Plot No. 35-c, Sector 21, urbheNavi Mumbai-400705 Mrs. Shraddha M Chavan, Flat - 8/5/F-1 (Type - F, Building No. 8, 5th floor, Flat No. 1), Dronagiri Residential Complex, Sector 30, Dronagiri, Navi Mumbai, Tahsil Uran, Dt. Raigad	Flat F-8/5/F-1, (Type-F, Building No.8, 5th Floor, Flat No.1), Adm Carpet Area 54.27 Sq. Mtrs, situated at Dronagiri CIDCO Residential Complex, Sector 30, Uran, Navi Mumbai, Tehsil Uran, Dt. Raigad	08/01/2019	22/11/2017	Rs. 16,38,311.00 (Rupees Sixteen lakh thirty eight thousand and three hundred and eleven Only) as on 08.01.2019
Borrower: Sai Surya Enterprises Shop No.12, Siddhivinayak Tower, Plot No.75/76, Sector 5, Koparkhairane, Navi Mumbai – 400 709. Mr. Mahendra Ramchandra Patil Flat No. A-303, Shanti Sadan, Plot No. 39, Maratha Bhavan, Sector-15, Vashi, Navi Mumbai - 400 703 Mr. Suryanarayanan Krishnamoorthi, Flat No. A-303, Shanti Sadan, Plot No. 39, Maratha Bhavan, Sector-15, Vashi, Navi Mumbai - 400 703. KTVR Enclave, F Ground Block 1-220, Marutha Konar Street, Velandi Palayam, Coimbatore - 641 025. Guarantor: Mr.Mahendra Ramchandra Patil Flat No. A-303, Shanti Sadan, Plot No. 39, Maratha Bhavan, Sector-15, Vashi, Navi Mumbai - 400 703. Mr.Suryanarayanan Krishnamoorthi, Flat No. A-303, Shanti Sadan, Plot No. 39, Maratha Bhavan, Sector-15, Vashi, Navi Mumbai - 400 703. KTVR Enclave, F Ground Block 1-220, Marutha Konar	Apartment no. VS-1 / 52 / A- 2, Nakshtra Apartment, Plot No 11, Sector 9 Juhu Vashi node, Navi Mumbai in the name of Mr. Mahendra Ramchandra Patil & Mr. Suryanarayanan Krishnamoorthi	13/12/2019	22/01/2018	Rs. 8,22,061.00 (Rupees Eight Lakhs Twenty Two Thousand Sixty One only) as on 13/12/2018

## **(** Foods & Inn

Place: Mumbai

#### FOODS AND INNS LIMITED Corporate Office: Dulwich Mansion, 3tl Floor, 224, Tardeo Road, Mumbai - 400 007.

Tel No.: 23533103/04/05; Fax No.: 23533106/07 • Email: writetous@foodsandinns.com Registered Office: Udyog Bhavan, 2nd Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400038. Website: www.foodsandinns.com • CIN: L55200MH1967PLC013837

#### NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of Foods and Inns Limited ("Company") is scheduled to be held on Friday, April 12, 2019 at 10:00 a.m. at Kilachand Conference Room, Indian Merchant Chambers, 2nd Floor, Churchgate, Mumbai 400020 to transact the businesses as set out in the notice of the EGM.

Individual notices along with the explanatory statement have been e-mailed to all those members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copies of the same have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The Company has completed its dispatch on March 20, 2019 as well as sending of emails to members on March 19, 2019. The notice of EGM along with the explanatory statement is available on the website of NSDL i.e. http://www.nsdl.co.in

and also on the website of the Company i.e. www.foodsandinns.com. The members, who do not receive the notice of EGM, may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary and Compliance Officer at the Corporate Office of the Company or at the aforesaid email ID randeep@foodsandinns.com. The documents pertaining to the items of business to be transacted in the EGM are open for inspection at the Corporate Office of the Company on all working days except Saturdays and holidays between 11:00 a.m. to 2:00 p.m. up to April 11, 2019.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their votes on resolution set forth in the notice of the EGM using electronic voting system from a place other than the venue of the EGM ("remote e-voting"), provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The Board has appointed Mr. J.Y. Gupte, Practising Company Secretary (ACS No 4539, CP No 3589), as scrutinizer for conducting remote e-voting in a fair and transparent manner.

The cut-off date for determining the eligibility of the members to vote by remote e-voting or voting at the EGM is Friday, April 5, 2019. The remote e-voting period shall commence on Monday, April 08, 2019 at 10.00 a.m. and end on Thursday, April 11, 2019 at 5.00 p.m. The remote e-voting shall be disabled and shall not be allowed for remote e-voting after 5.00 p.m. Thursday, April 11, 2019. Once the vote on a

resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently. Members who have acquired shares after the dispatch of the notices along with the explanatory statement and holding shares as of the cut-off date i.e. Friday, April 5, 2019 may obtain the Log in ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or santosh.jaiswal@linkintime.co.in. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote and the person can follow the same instructions as mentioned in the notice of EGM for

The facility for voting through ballot forms shall also be made available at the EGM and the members attending the EGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote at the EGM. The members, who have cast their vote through remote e-voting, may participate in the EGM but shall not

be allowed to vote again in the EGM. The procedure of remote e-voting is available in the notice of the EGM. In case of any gueries/grievances pertaining to remote e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and remote e-voting user manual for members available at <u>www.evotingindia.com</u> or contact Pallavi Mhatre, Assistant Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 Tel: 022-24994545/7506682281,

Email-pallavid@nsdl.co.in. Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorized representative, provided that all proxies in the prescribed form/authorization duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the meeting.

The entry to the meeting venue will be regulated by Attendance Slips which have been sent along with the notice to the Members, Members who have received Attendance Slip by electronic mode are requested to print the Attendance Slip and submit a duly filled in Attendance Slip at the counter to attend the EGM. Please note that Duplicate Attendance Slips will not be issued.

> By Order of the Board of Directors FOR FOODS AND INNS LIMITED BHUPENDRA DALAL CHAIRMAN

> > DIN 00061492

State Bank of India

Date : March 20, 2019 Place : Mumbai

## समझोता एक्स्प्रेस स्फोटाप्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

#### वृत्तसंस्था

२००७मध्ये घडलेल्या समझौता एक्स्प्रेसमधील स्फोटाप्रकरणी विशेष न्यायालयाने स्वामी असीमानंद यांच्यासह अन्य तिघांची बुधवारी निर्दोष मुक्तता केली. असीमानंद यांना स्फोटातूनही मुक्त केले. 'लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजिंदर चौधरी

अशी समझौता प्रकरणी मुक्तता केलेल्या अन्य आरोपींची नावे २१ -सन आहेत,' अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेचे वकील राजन मल्होत्रा यांनी दिली. या प्रकरणी पाकिस्तानातील काही साक्षीदार तपासण्याची मागणी करणारी एका पाकिस्तानी महिलेची याचिकाही 'एनआयए' न्यायाधीश यापूर्वी मक्का मशीद आणि अजमेर जगदीप सिंह यांनी फेटाळली. या याचिकेत तथ्य नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

### कोर्टाच्या निकालावर सिब्बल यांचा टोला

नवी दिल्ली, दि. २१ (वृत्तसंस्था)-समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी पंचकुलातील विशेष एनआयए कोर्टाने दिलेल्या निकालावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी खोचक टिपण्णी करत निशाणा साधला आहे.

कपिल सिब्बल यांनी या निकालावर टिपण्णी केली आहे. '२००७: समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट... ६८ जण ठार... एनआयएने ८ जणांवर आरोप ठेवले... निकाल आला: ६८ जणांना कुणी मारलं कुणालाच माहीत नाही...आम्हाला आमच्या फौजदारी न्याय प्रणालीचा गर्व आहे!', अशा खोचक शब्दांत सिब्बल यांनी एकप्रकारने निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

#### जाहीर सूचना

याद्वारे माझे अशील व माझ्या वतीने सूचना देण्यात येते की, १) श्री. अनिल कुमार मनहरलाल पारिख व २) सौ. हिना ए. पारिख हे फ्लॅट क्र. ए/३०१, गौरव अंबर, गौरव शिखर-२, अंबर ए-सीएचएस लि. ची इमारत, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१ चे सदस्य व मालक होते. श्री. अनिलकुमार मनहरलाल पारिख, सोसायटीचे सह-सदस्य दि. १७.१२.२०११ रोजी निधन पावले. श्री. अनिलकुमार मनहरलाल पारिख यांच्या मत्यनंतर सदर फ्लॅटमधील श्री. अनिलकमार मनहरलाल पारिख यांचे शेअर्स सौ. हिना अनिल पारिख यांना हस्तांतरित करण्यात आले.

कोणतीही व्यक्ती जिचा सदर फ्लॅटमध्ये व सदर शेअर्समध्ये विक्री, भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार धारणाधिकार, भाडेपट्टा, उत्तराधिकार किंवा अशा कोणत्याही मार्गे कुठलाही दावा, हक्क, नामाधिकार व हितसंबंध असल्यास तो निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत खालील दिलेल्या पत्त्यावर सदर फ्लॅटमधील त्याच्या/तिच्या त्यांच्या दाव्यांना पुरक पुराव्यासह व इतर कागदपत्रांसह कळवावे. जर वर नमूद कालावधीत आक्षेप न मिळाल्यास दावेदारांचे असे दावे नसल्याचे मानून आमचे अशील सदर फ्लॅटसह व्यवहार करण्यास

दिनांकः २२.०३.२०१९

वकील, उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र. ७३/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१

## माजी प्राप्तिकर अधिकारी काँग्रेसमध्ये

अर्ज क्र. १९

(रेग्युलेशन १९(१)(डी))

कर्ज वसुली

न्यायाधिकरण-III समक्ष

वसुली कार्यवाही क्र.

३१२ सन २०१६

अमित इलेक्ट्रॉनिक्स आणि अन्य... प्रतिवादी

कारणे दाखवा सूचना

ज्याअर्थी वरील कार्यवाहीत अर्जदारांनी अंतरिम

अनुतोषांकरिता आज्ञा केली (प्रत जोडली) तुम्हाला

याद्वारे आज्ञेतील अनुतोष का मंजूर करू नये

याबाबत कारणे दाखविण्यासाठी सूचना देण्यात येते

२. सूचना घ्यावी की, सदर अर्ज सुनावणीकरिता

न्यायाधिकरणाद्वारे दु. १.०० वा. किंवा त्यानंतर

लगेच न्यायाधिकरणाच्या सोयीने २२ एप्रिल

३. तुम्हाला व्यक्तिशः विकलाद्वारे वर नमुद

तारीख, वेळ आणि स्थळी उपस्थित राहाण्यां

४. सूचना घ्यावी की, वर नमूद दिवशी तुमच्य

अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि

माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने

**१. अमित इलेक्ट्रॉनिक्स,** प्रोप्रा. श्री. मंगेश वसंत

कुलकर्णी, गट क्र. २९९, येथे : पालसे, कारखान

२. (ए) श्री. अमित कुलकर्णी, राहणार, ए

५०१, देव-देवेश्वर सोसायटी, तेली गल्ली, अंधेरी

श्री. योगेश तुकाराम शिंदे, राहणार

पालसेगाव, पोस्टः पालसे, तालुका व जिल्हा

(उदयसंकर यल्लमती

वसुली अधिकारी

डीआरटी-॥

तुमच्या अनुपस्थितीत निर्धारित असेल

मुंबई येथे १९ मार्च, २०१९ रोजी दिले

रोड, तालुका व जिल्हा नाशिक

(पूर्व), मुंबई-४०० ०६९.

नाशिक.

इंडियन ओव्हरसीज बँक

२०१९ रोजी घेतला.

मेरठ येथे कार्यरत असलेल्या आहे. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रमुख राज आयआरएस अधिकारी प्रीता हरित बब्बर यांच्या उपस्थितीत हरित यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले. प्रीता

असून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यांचा राजीनामा मंजूर केला आहे. प्रीता दलितांच्या अधिकारांसाठी सक्रिय आहेत.दलितांना अधिकार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.



सिंडिकेट बँक पालघर एन एच इस्टेट, रेल्वे स्टेशन समोर, मनोर रोड, ठाणे, जिल्हा पालघर, महाराष्ट्र ४०१४०४ ईमेल : br5501@syndicatebank.co.in

#### कब्जा सूचना [ॲक्ट नियम ८(१) अन्वये जोडपत्र IV]

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सिंडिकेट बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये दि. २८/१२/२०१८ रोजी **मागणी सूचना** जारी करून कर्जदार/हमीदार/मिळकतीचे मालक श्री./श्रीम. एन. के. गासेस यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. १०१२६७८.९१ (रुपये दहा लाख बारा हजार सहाशे अठ्ठयाहत्तर आणि एक्याण्णव पैसे मात्र) रकमेची परतफेड सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/हमीदार/मिळकतीचे मालक असमर्थ ठरल्याने, कर्जदार/ हमीदार/मिळकतीचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी बँकेकडे गहाण असलेल्या खालील मिळकतीचा कब्जा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) च्या अन्वये त्याला/तिला मिळालेल्या अधिकारांच्या आधारे १६ मार्च, २०१९ रोजी घेतला आहे. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार/मिळकतीचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सिंडीकेट बँक, पालघर शाखा, च्या रक्कम रु. १०१२६७८.९१ आणि त्यावरील व्याज, खर्च इ. भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे ते सर्व भाग विभाग ज्यात फ्लॅट क्र. ४, मजला, मिरी पिरी अपार्टमेंट, मनोहर रोड, पालघर, पिन ४०१४०४, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. जसविंदर सिंग कोहली यांच्या मालकीचे.

दिनांक : १६-०३-२०१९ ठिकाण : पालघर

प्राधिकृत अधिकारी सिंडिकेट बँक

#### जाहीर सूचना

नागरिकांना मोठ्या प्रमाणावर याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. सलिल पुरुषोत्तम साळुंके आणि श्रीम. प्रभा रमेश सनिल, कै. श्री. पुरुषोत्तम अनंत साळुंके आणि श्रीम. सुहासिनी पुरुषोत्तम साळुंके ज्यांचे अनुक्रमे ११.०७.२०१८ आणि १९.०१.२०१८ रोजी निधन झाले. यांची मुलगा आणि मुलगी आणि जे फ्लॅट क्र. बी-५०४, गोकुळ नगरी-॥, (ए आणि बी), दत्तानी पार्क, वे. ए. हायवेलगत, ठाकूर गाव, कांदिवली (पू.), मुंबई-४०० १०१ आणि शेअर प्रमाणपत्र क्र. ५० अन्वये रु. ५०/- चे शेअर्स धारक विभिन्न क्र. २४६ ते २५०. चे धारक. ते कै. श्री. पुरुषोत्तम अनंत साळुंके आणि श्रीम. सुहासिनी पुरूषोत्तम साळुंके यांचे एकमेव कायदेशीर वारस आणि प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावे सदर शेअर्स आणि सदर फ्लॅटचे हस्तांतरण केले. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा कोणत्याही भागामध्ये किंवा विरुद्ध कोणताही मार्गे कोणत्याही दावा असल्यास लिखित स्वरुपात निम्वस्वाक्षरीकार विकलाचे कार्यालय किंवा मे. गाकळ नगरी ॥, (ए आणि बी) सीएचएस लि. चे सचिव यांना सदर सचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या आत कळविणे, अन्यथा कोणत्याही दावा किंवा दाव्यांच्या आत कळविणे, अन्यथा कोणत्याही दावा किंवा दाव्यांच्या संदर्भाशिवाय श्री. सलिल परुषोत्तम साळंके आणि श्रीम. प्रभा रमेश सनिल यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांतर करण्यात येईल आणि ते त्यागित किंवा परित्यागित केल्याचे समजण्यात

दिनांक : २२.०३.२०१९ आर. आर. चौधरी (वकील) मो. ९००४६९५६६६ २३/बी, ००३, सराफ चौधरी नगर, ठाकुर ठिकाण : मुंबई कॉम्प्लेक्स, कांदिवली (पू.), मुंबई-४०० १०१.

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF ASHAPURA MINECHEM LIMITED

RELEVANT PARTICULARS

Date of incorporation of Corporate 19th February, 1982

ASHAPURA MINECHEM LIMITED

Registrar of Companies, Mumbai

Registered & Principal Office: 278, Jeevan

Udyog Building, 3<sup>rd</sup> Floor, Dr. D. N. Road,

15th March, 2019 - as per Order of Hon'ble

National Company Law Tribunal in Petition

No C.P.(IB)-4508/MB/2018 & MA 303/2019

11th September, 2019 (180 days from the

(Order downloaded from website of

Insolvency Commencement date)

E-mail ID: chadharun@yahoo.com

E-mail ID: cirp.ashapura@gmail.com

intimation of order to Interim Resolution

Weblink:https://ibbi.gov.in/home/downloads

Physical Address: Not Applicable

Address: E 95/2, Naraina Vihar,

Professional - 18th March, 2019)

NCLT on 18th March, 2019)

the insolvency professional acting | Reg. No:IBBI/IPA-001/IP-P00165/2017-18/10334

Address and e-mail of the interim Address: 727, Brahmpuri, Meerut-250002

11. Last date for submission of claims 1st April, 2019 (i.e. 14 days from the date of

The above public announcement is made in compliance of the instructions pronounced by Hon'ble NCLT in order dated 15-03-2019 CP/4508/I&BC/NCLT/MB/MAH/2018 that

a Resolution Plan is already in existence and I have to inform the progress of the

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal (NCLT).

Mumbai Bench has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process ('CIRP') of Ashapura Minechem Limited on 15th March, 2019.

The creditors of Ashapura Minechem Limited are hereby called upon to submit their

claims with proof on or before 1" April, 2019 to the Interim Resolution Professional at

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All

other creditors may submit with the claims with proof in person, by post or electronic

means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall

indicate its choice of authorised representative from among the three insolvency

professionals listed against entry No. 13 to act as authorised representative of the

The Operational Creditors, Financial Creditors, Financial Creditors belonging to a class.

Workmen or Employees, Authorised representative of workmen and employees and any other stakeholders have to submit the claim by way of the specified forms B, C, CA,

D, E & F, respectively, along with documentary proof in support of Claim, in terms of

Regulations 7 to 9A of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016, as case may be. The

above said regulations and relevant forms can be downloaded from the website of Insolvency and Bankruptcy Board of India https://ibbi.gov.in/home/downloads

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties

Uttar Pradesh

New Delhi - 110028

L14108MH1982PLC026396

Fort, Mumbai - 400001.

Name of Corporate Debtor

Authority under which Corporate

4. Corporate Identity No. / Limited

Corporate Debtor

Corporate Debtor

Liability Identification No. of

Address of the registered office

and principal office (if any) of

Insolvency commencement date

in respect of Corporate Debtor

Estimated date of closure of

insolvency resolution process

as interim resolution professional

correspondence with the interim

clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

identified to act as Authorised Representative of creditors in a class(Three names for each class)

representatives are available at:

the address mentioned above in item 10.

class in Form CA.

Place: Mumbai

Date: 19-03-2019

(a) Relevant Forms and

(b) Details of authorized

resolution professional, as

registered with the Board

resolution professional

8. Name and registration number of Mr. Arun Chadha

10. Address and e-mail to be used for Mr. Arun Chadha

12. Classes of creditors, if any, under Name the Class (es): Nil

Resolution Plan & need to submit a Compliance Report to the Bench.

13. Names of Insolvency Professionals Not Applicable

Debtor is incorporated / registered

# Mahindra MUTUAL FUND

स्मिता आर घाडी

MAHINDRA ASSET MANAGEMENT COMPANY PRIVATE LIMITED Corporate Identity Number: U65900MH2013PTC244758 Registered Office: "A" Wing, 4th Floor, Mahindra Towers, Dr. G.M Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai 400 018 Corporate Office: 1st Floor, Sadhna House,

570, P.B Marg, Worli, Mumbai – 400 018 Tel: 1800 4196244; website:www.mahindramutualfund.com; email id: mfinvestors@mahindra.com

#### **NOTICE NO. 5/2019**

#### **DECLARATION OF DIVIDEND**

NOTICE is hereby given that Mahindra Trustee Company Private Limited, Trustee to Mahindra Mutual Fund, has approved the declaration of dividend under the Dividend Option of Mahindra Dhan Sanchay Equity Savings Yojana, an open ended scheme investing in equity, arbitrage and debt ("the Scheme") as per the details given below:

Name of the Scheme	Plan(s)	Quantum of Dividend # (Rs. per unit)	Record Date*	Face Value (Rs. per unit)	NAV as on March 20, 2019 (Rs. per unit)
Mahindra Dhan Sanchay	Regular Plan	0.06	March 27,	10.00	10.5491
Equity Savings Yojana	Direct Plan	0.06	2019	10.00	11.0429

# As reduced by the amount of applicable statutory levy. Dividend distribution is subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date. \*If in any case the Record Date falls on a non-business day, the immediately following business day shall be deemed to be the Record Date.

#### Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Option(s) of the Scheme/Plan(s) would fall to the extent of payout and statutory levy,

All Unit holders / Beneficial Owners under the Dividend Option of the above mentioned scheme(s) / plan(s) whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Statement of Beneficial Owners maintained by the Depositories, as applicable, as at the close of the business hours on the Record Date shall be eligible to receive the dividend.

With regard to Unit holders under Dividend option of the above mentioned scheme(s) / plan(s), who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be reinvested by allotting units for the dividend amount (on the next Business Day after the Record Date) at a price based on the prevailing ex-dividend NAV per unit on the Record Date.

For Mahindra Asset Management Company Private Limited

Place: Mumbai Date: March 21, 2019

Sd/-**Authorised Signatory** 

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### ত্যভা State Bank of India स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखा-।,

प्राधिकत अधिकाऱ्यांचा तपशील

नावः अखिलेश कुमार सिंग ईमेलः team1clo.sammum1@sbi.co.in

"द आर्केड", २ रा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-४०० ००५. द्र. क्र.: ०२२-२२१६०८९०/२२१६४११६/२२१८४७३९ ईमेल आयडी: sbi.04107@sbi.co.in

मोबाईल क्र.: ९००४०१२४८८, ७५०६६४२४०७ लॅण्डलाईन क्र. (कार्यालय):- ०२२-२२१७७६८४

#### जोडपत्र-IV-ए [नियम ८(६) ची तरतुद पहा] स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव व्रिकी सूचना याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदारांस सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मालमत्ता तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत असून ज्याचा सांकेतिक कब्जा स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी तारण धनकोंद्वारे घेण्यात आला होता. ती "जे आहे जथे आहे" "जे आहे जसे आहे" व "जे काही आहे" तत्त्वावर दिनांक २३.०४.२०१९ रोजी मे. राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. (कर्जदाराचे नाव) आणि श्री. गौरीशंकर पोद्दार, सौ. राजकुमारी कानोडिया, श्री. स्शिल कानोडिया (हमीदाराचे नाव) आणि मे. राज मनी मार्केट लि. (कॉर्पोरेट हमीदार) यांकडून तारण धनकोंना थिकत रक्कम रु. ८१९,१५,३८,२१७.६१+ त्यावरील व्याज + खर्च आणि परिव्यय (मागणी सूचना १६.०१.२०१७ नुसार) च्या वसुलीसाठी विकली जाईल. सदर ई-लिलाव सन्मानिय कर्ज वसुली न्यायाधिकरण, वाशी येथे आदेश दि. ११.०२.२०१९ आणि १२.०२.२०१९ रोजी निर्देशनाद्वारे निर्धारित करण्यात येत आहे. राखीव किंमत व इसारा रक्कम ही खालील विकल्या जाणाऱ्या मालमत्तेसमोर नमूद केली आहे.

-					
	नामाधिकार विलेखधारकाचे नाव	मालमत्तेचे वर्णन	ई-लिलावाची तारीख व वेळ	तपशील	सहभागीचे विनंतीपत्र जमा करण्याची तारीख व वेळ/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा इ.
	मे. राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड	बाब क्र. १:  मे. राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. च्या नावावरील ५सी/१९६ आणि १९७, अक्षय मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेट, साकी नाका, अंधेरी (पू), मुंबई येथील कार्यालय परिसर	दिनांकः २३.०४.२०१९ वेळः १२० मिनिटस् स. ११.०० ते दु. १.०० यासह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद	राखीव किंमत:  रु. २,४७,००,०००.०० ज्याखाली मालमत्ता विकली जाणार नाही इसरा अनामत रक्कम (इअर) राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच रु. २४,७०,०००.०० बोली किंमत वाढ रु. ५,००,००० च्या पटीत	१८.०४.२०१९ पूर्वी किंवा रोजी दु. ४.०० पूर्वी इअर लिफाफा बंद संच क्र. १ च्या खरेदीसाठी प्रस्ताव असा लिहिलेला व त्यासह विनंतीपत्र व केवायसी दस्तावेज ई-लिलावात सहभागी होण्यासाठी बनवा. तपासणी तारीख आणि वेळ: १०.०४.२०१९ रोजीस स. ११.०० ते दु. १.००
	श्रीम. राजकुमारी कनोडिया	बाब क्र. २: राजकुमारी कनोडिया यांच्या नावामधील फ्लॅट क्र. ७०६, ७ वा मजला, बिल्डिंग क्र. टी-३५, गोल्डन हाईटस्, शास्त्री नगर, जे. पी. रोड लगत, अंधेरी (प), मुंबई-४००	दिनांकः २३.०४.२०१९ वेळः १२० मिनिटस् स. ११.०० ते दु. १.०० यासह प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह	राखीव किंमतः  रु. १,७५,००,०००.०० ज्याखाली मालमत्ता विकली जाणार नाही इसरा अनामत रक्कम (इअर) राखीव किंमतीच्या १०% म्हणजेच रु. १७,५०,०००.०० बोली किंमत वाढ	१८.०४.२०१९ पूर्वी किंवा रोजी दु. ४.०० पूर्वी इअर लिफाफा बंद ''संच क्र. २'' च्या खरेदीसाठी प्रस्ताव असा लिहिलेला व त्यासह विनंतीपत्र व केवायसी दस्तावेज ई-लिलावात सहभागी होण्यासाठी बनवा. तपासणी तारीख आणि वेळ: १०.०४.२०१९ रोजीस दु २.०० ते

ई-लिलाव ''जसे आहे, जेथे आहे'' आणि ''जसे आहे जे आहे तत्त्वाने'' होत आहे आणि तो ''ऑनलाईन'' घेण्यात येईल. लिलाव बँकेच्या मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे सी१ इंडिया प्रा. लिमिटेड, प्लॉट क्र. ३०१, उद्योग विहार फेज-२, गुरगाव, हरियाणा-१२२०१५. दर.: हेल्पलाईन क्र. +९१ १२४-४३०२०२०/२१/२२/२३/२४, संपर्क व्यक्तीः श्री. हरिष गोवडा, मोबा. क्र.: ०९५९४५९७५५५, हेल्प लाई ईमेल: support@bankeauctions.com मार्फत पोर्टल https://www.bankeauctions.com येथे घेण्यात येईल. ऑनलाईन ई-लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती असलेले ई-लिलाव निविदा दस्तावेज https://www.bankeauctions.com वर उपलब्ध आहेत.

प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकतींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्याआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतींवरील भार, त्यांचे मालकी हक्क आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या/दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बँकेकडन कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढ नये किंवा तसा समज करून घेऊ नये. बँकेला जात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारांसह मिळकत विकली जात आहे. प्राधिकत अधिकारी/तारण धनको कोणत्याही त्रयस्थ पक्षकारांच्या दावे /अधिकार /थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील

विक्री सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत विहित अटी/नियमांच्या अधीन

ई-लिलावाच्या इतर अटी आणि शर्ती पढील वेबसाईटसवर प्रकाशित केल्या आहेत. १. मे. सी१ इंडिया प्रा. लिमिटेडची https://www.bankeauctions.com २. स्टेट बँक ऑफ इंडियाची https://www.sbi.co.in

Arun Chadha Interim Resolution Professional

सही / -प्राधिकृत अधिकारी

तारीख: 22.03.2019

(a)

### Chola चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड

कॉरपोरेट कार्यालय: 1ला मजला, 'डेयर हाउस', नं.2, एन.एस.सी. बोस रोड, चेन्नई-600 001 शाखा कार्यालयः यमुना तरंग कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, विद्या नगर, मुर्तीझापूर रोड, अकोला-444004

#### नियम 8 (1) अंतर्गत ताबा सूचना

जसे की, खालील स्वाक्षरी करणार हे मेसर्स चोलामंडलम इन्व्डेस्टमेन्ट ऑण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड, यांचे अधिकृत अधिकारी असून सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस व एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002, येथून पुढे कायदा असे संबोधण्यात येईल, त्या अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम, 2002 मधील नियम 9 सोबत याचले असता कलम 13(12) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, त्यांनी मागणी सूचना जारी केल्या असन त्या अंतर्गत ज्यांची नावे खालील रकाना (बी) तारखा रकाना (सी) मध्ये नमूद केल्या आहेत.

कर्जादारांनी रकाना (डी) मध्ये दर्शविलेल्या रकमेची परतफेड माननीय डेट्स रिकव्हरी अपीलेट ट्रिब्युनल, चेन्नई यांनी R.A. (S.A.) 5/2018 मधील आदेशानुसार न केल्यामुळे ह्याद्वारे खासकरून कर्जंदारांना आणि जनतेला सर्वसाधारणपणे ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, खालील स्वाधरी करणार यांनी कायद्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या त्यातील नियम 9 सोबत वाचले असता कायद्यातील कलम 13(4) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, बँकेपाशी गहाण ठेवलेल्या खालील रकाना (ई) मध्ये वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तांचा , रकाना (एफ) मध्ये नमूद करण्यात आलेल्या संबंधित तारखांना ताबा घेतला आहे.

खासकरून कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला ह्याद्वारे खबरदारीची सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी खालील रकाना (ई) मध्ये नमूद केलेल्या मालमत्तांसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि अशा प्रकारचा कोणताही व्यवहार, मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेन्ट ऑप्ड फायनान्स कंपनी लिमिटेड यांना रकाना (डी) मध्ये नमूद करण्यात आलेली रक्कम व त्यावरील व्याज आणि इतर शुल्क भरण्याच्या अधीन असेल.

सिक्युरिटायझेशन कायद्यातील कलम 13 (8) अंतर्गत, कर्जदार विक्रीच्या अधिसूचनेपुर्वी सर्व खर्च, शुल्क आणि बाकी खर्चासह संपूर्ण थकबाकीच्या रकमेचा भरणा करून सुरक्षित

अनु. क्र.	कर्जदार आणि सहकर्जदार यांचे नाव व पत्ता कर्जखाते क्रमांक	मागणी सूचनेची तारीख	श्वकृषाकीची रक्षकृम	ताब्यातील मालमत्तेचा तपशिल	ताव्याची तारीख
Ų	वी	सी	डी	45	एफ
1.	(कर्ज क्रमांक: X0HEAKH00001921970 & X0HEAKH00002391719) 1. मोहनदास भवनदास मोटवानी 2. भवनदास ज्योतुमल ॲण्ड सन्स 3. रियादेवी महेश मोटवानी एनसीसी कार्यालयाच्या मागे, सिंघी, कॅम्पकच्छी खोळी, अकोला-444004.	15th-DEC-2018	,37,20,692. 2018 रोजी	मौजे: अकोला तालुका जिल्हा अकोला, नाझुल प्लॉट नं.6/2बी, शीट नं. 26-डी, प्लॉट नं.39 क्षेत्रफळ 32.00 चौरस मीटर, प्लॉट नं.40, क्षेत्रफळ 34.47 चौरस मीटर ज्याच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे, पूर्वेकडे पोळत नं.41 आणि श्री मोटवानी यांचे निवासस्थान, पश्चिमेकडे – प्लॉट नं.38, उत्तरेकडे – 25 फुटाचा रोड, दक्षिणेकडे – अलंकार मार्केट.	19-MARCH-2019

अधिकृत अधिकारी मेसर्स चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड

## फूड्स ॲन्ड ईन्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय : डुलविच मॅन्शन, ३ रा मजला, २२४, ताडदेव रोड, मुंबई - ४०० ००७. दूर. क्र. : २३५३३१०३/०४/०५, फॅक्स : २३५३३१०६/०७, ई-मेल : writetous@foodsandinns.com नोंदणीकृत कार्यालय : उद्योग भवन, २ रा मजला, २९ वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ०३८. वेबसाइट : www.foodsandinns.com सीआयएन : एल५५२००एमएच१९६७पीएलसी०१३८३७

#### अतिरिक्त विशेष सामान्य सभेची सूचना

सूचना देण्यात येत आहे की, फूड्स ॲन्ड ईन्स लिमिटेड (कंपनी) कंपनीची अतिरिक्त विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) ही ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या सूचनेत निर्देशित व्यवसायावर विचारविनिमय करण्यासाठी शुक्रवार, दि. १२ एप्रिल, २०१९ रोजी स. १०.०० वा. किलाचंद कॉन्फरन्स रूम, इंडियन मर्चंट चेंबर्स, २ रा मजला, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२० येथे आयोजित करण्यात येत आहे.

वैयक्तिक सूचना तसेच अतिविशेष अहवाल उपस्थिती पत्र व प्रतिनिधित्व प्रपत्रासमवेत सूचना ज्या सभासदांनी पत्रव्यवहार ई–मेलद्वारे मिळवण्याचा पर्याय स्वीकारला असेल त्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आली असून उर्वरित सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात टपालाद्वारे पाठवण्यात आली आहे. कंपनीने त्यांची पाठवणी दि. २० मार्च, २०१९ रोजी पूर्ण केली आहे तसेच ईमेल द्वारे सभासदांना दि. १९ मार्च, २०१९ रोजी पाठवणी पूर्ण केली आहे. ईजीएमची सूचना व अतिविशेष अहवाल एनएसडीएल वेबसाइट अर्थात http://www.nsdl.co.in व कंपनीची वेबसाइट www.foodsandinns.com वर उपलब्ध आहे. ज्या सभासदांना सदर दस्तावेज ई-मेलद्वारे पाठवण्यात आलेले असतील ते विनंतीद्वारे सदर दस्तावेज प्रत्यक्ष स्वरूपातही प्राप्त करू शकतात. सदर विनंती लिखित स्वरूपात कंपनीचे रजिस्ट्रार ॲन्ड शेअर ट्रान्सफर एजंट यांना किंवा कंपनीकडे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात किंवा ई-मेल आयडी randeep@foodsandinns.com येथे पाठवता येईल. ईजीएममध्ये पार पडलेले व्यवहार यांच्या बाबींचे दस्तावेज कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय येथे पडताळणीकरिता उपलब्ध असतील व सर्व कार्यदिवशी शनिवार व सुट्टीचा दिवस वगळता दि. ११ एप्रिल, २०१९ रोजी स. ११.०० ते दु. २.०० पर्यंत

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ व कंपन्या कायदा, २०१३ चे कलम १०८ व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या तरतुदींअंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना ईजीएममध्ये त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे वापरण्याची सुविधा देण्यास उत्सुक आहे (परोक्ष ई-मतदान) व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)द्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सेवांच्या माध्यमातून व्यवसाय चालविण्यात येईल.

मंडळाने श्री. जे. वाय. गुप्ते, यांना प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव (एसीएस क्र. ४५३९, सीपी क्र. ३५८९) यांना परोक्ष ई-मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता पर्यवेक्षक म्हणून आयोजित केले आहे.

परोक्ष ई-मतदान वा मतदानाचे सभासद म्हणून पात्र असलेल्या विचारविनिमय म्हणून निर्धारित तारीखा ईजीएम शुक्रवार, दि. ०५ मार्च, २०१९ रोजी आयोजित केली आहे. परोक्ष ई-मतदानाचा कालावधी सोमवार, दि. ०८ एप्रिल, २०१९ (स. १०.०० वाजता) रोजी सुरू होऊन व गुरुवार दि. ११ एप्रिल, २०१९ (सायं. ५.०० वाजता) रोजी संपेल. या कालावधीदरम्यान कंपनीचे भागधारक त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतील. तत्पश्चात मतदानाकरिता ई-व्होटिंग मॉड्यूल दि. ११ एप्रिल, २०१९ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत होईल. भागधारकांद्रारे ठरावावर एकटा दिलेले मत त्यानंतर बदलण्याची संधी भागधारकांना दिली जाणार नाही.

भागधारकांचे मतदान हक्क हे कंपनीच्या पूर्णत: प्रदानित भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. एनएसडीएलद्वारे सभासदांना निर्धारित तारीख अर्थात दि. ५ एप्रिल, २०१९ रोजीन्सार अतिविशेष अहवाल व शेअर्सचे धारक यांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये तसेच evoting@nsdl.co.in वा santosh.jaiswal@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगीन आयडी वा पासवर्ड प्राप्त करावा. तथापि, कोणाही व्यक्तीस परोक्ष ई-मतदानाकरिता ईजीएमची सूचना वरील निर्देशित असल्याने व्यक्ती व मतदान देण्याकरिता विद्यमान यूजर आयडी वा पासवर्ड पाठवून परोक्ष ई-मतदानाकरिता एनएसडीएलसह आधीच नोंदणीकृत करावे.

मतदानाकरिता सुविधा व टपाली मतदान प्रपत्र ईजीएम मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे व सभासदांनी ईजीएम मध्ये उपस्थिती दर्शवावी व त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान पार पाडावे व ईजीएममध्ये मतदान करण्याकरिता सक्षम आहेत. सभासद, ज्यांनी ईजीएममध्ये पहिले मतदान केलेले आहे त्यांना परत मतदान करता येणार नाही व ईजीएममध्ये सहभागी होता येणार नाही व परोक्ष ई-मतदानाच्या माध्यमातून त्यांचे मतदान करावे.

ईजीएमच्या सुचनेमध्ये परोक्ष ई-मतदान प्रक्रिया उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारच्या चौकशीकरिता / तक्रारीकरिता तम्ही सभासदांकरिता सातत्याने विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) किंवा http://www.evoting.nsdl.com च्या सेक्शनवर उपलब्ध सभासदांकरिताचे ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाह् शकता किंवा पल्लवी म्हात्रे, सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३ यांना दूरध्वनी क्र. ०२२-२४९९४५४५/७५०६६८२२८१, ई-मेल pallavid@nsdl.co.in वर संपर्क साधू शकता.

ज्या व्यक्ती सभेमध्ये उपस्थित राहण्यास इच्छक आहेत त्यांनी उपस्थित राहावे व व्यक्तीश: वा प्रॉक्सीद्वारे वा प्राधिकत प्रतिनिधी यांच्याद्वारे मतदान करावे व सर्व प्रॉक्सी विहित प्रारूपामध्ये / प्राधिकृत अधिकारी यांच्या व्यक्तीश: उपस्थित राहून मतदान करावे व सभेमध्ये ४८ तासांच्या आत कंपनीच्या नोंदणीकत कार्यालय येथे सभेच्या वेळी मतदान करण्यास उपस्थित राहावे. सभेमध्ये प्रवेश नियमित करण्याकरिता उपस्थितीपत्र व प्रतिनिधित्व प्रप्तरासमवेत ईजीएम सूचना आपल्या सभासदांना पाठवली आहेत. ईजीएममध्ये

विचारविनिमय करावयाच्या व्यवसायाच्या बाबी असलेले दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कोणत्याही कार्यदिवशी कामकाजाच्या वेळेत परीक्षणासाठी खुले आहेत.

कृपया नोंद घ्यावी की, ड्यप्लिकेट उपस्थितीपत्र पावती जारी करण्यात येणार नाही.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये फूड्स ॲन्ड ईन्स लिमिटेडकरिता भूपेंद्र दलाल डीआयएन ०००६१४९२

MUTUAL

ठिकाण : मुंबई

दिनांक : २० मार्च, २०१९

#### I HDFC MUTUAL FUND BHAROSA APNO KA

**HDFC Asset Management Company Limited** A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

#### NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the declaration of dividend in the Dividend Option(s) offered under the following Scheme(s) / Plan(s) of the Fund and fixed the Record Date as Wednesday, March 27, 2019 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day):

Amount of Dividend# (₹ per unit)	Impact of Dividend Distribution on NAV (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV as on March 20, 2019 (₹ per unit)
2.50	2.824		25.790
1.00	1.129	10.00	29.937
1.00	1 100	10.00	11.283
1.00	1.129		14.865
	Dividend# (₹ per unit)	Dividend# (₹ per unit)Dividend Distribution on NAV (₹ per unit)2.502.8241.001.129	Dividend# (₹ per unit)    Dividend Distribution on NAV (₹ per unit)    2.50   2.824     1.00   1.129   10.00

# The dividend will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

#### Pursuant to payment of dividend, the NAV of the Dividend Option(s) of the above Schemes / Plans would fall to the extent of payout and statutory levy, if any,

Income distribution / Dividend will be paid to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statement of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the Dividend Option(s) of aforesaid Schemes / Plans on the Record Date.

With regard to Unit holders of the aforesaid Scheme(s) / Plan(s) who have opted for Reinvestment facility, if any, under the Dividend Option(s), the dividend due will be reinvested by allotting Units for the Income distribution / Dividend amount at the prevailing ex-dividend NAV per Unit on the Record Date. Unit holders who have not opted for Dividend payout through electronic mode(s) are advised to opt for the same at the earliest due to the inherent benefits of such mode(s) such as convenience of direct credit of the proceeds into the bank account as also avoiding loss of payment instruments in transit or fraudulent encashment. Please update the IFSC and MICR Code in order to get payouts via electronic

mode into the bank account. Intimation of any change of address / bank details should be immediately forwarded to the Investor Service Centres of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form).

For **HDFC** Asset Management Company Limited

Chief Compliance Officer

Place: Mumbai Date: March 21, 2019

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

दिनांक : २०.०३.२०१९ स्थळ : मुंबई

स्टेट बँक ऑफ इंडिया